

# नागपूर महानगरपालिका, नागपूर (जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. १० डिसेंबर २०१९

## सहा महिन्यांनंतर 'त्यांना' बघून कुटुंबीयांचे डोळे पाणावले....

मनपाच्या बेघर निवारा केंद्राने घडवून आणली भेट :  
चमूचे सर्वत्र कौतुक

नागपूर, ता. १० : सहा महिन्यांपासून घरापासून दूर असलेला आणि नागपूरच्या रस्त्यांवर आपले आयुष्य घालविणाऱ्या एका ५६ वर्षीय इसमाला नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाने त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेला व्यक्ती घरी परतल्याने कुटुंबात आनंद पसरला आणि नागपूर महानगरपालिकेचे कौतुक करित आभार मानले.

सुनील पारधी (वय ५६) असे त्या इसमाचे नाव असून सहा महिन्यांपूर्वी ते घरून निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. दरम्यान नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवाऱ्याची चांगली सोय उपलब्ध होऊन त्यांचं जगणं सुसह्य व्हावे यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून शहरात बेघर निवारा केंद्र

सुरु करण्यात आले आहे. मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहरात उघड्यावर झोपणाऱ्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरु आहे.

हंसापुरी शहरी बेघर निवाराचे कर्मचरिवृंदाना शहरात उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांच्या सर्वेक्षणादरम्यान महाल परिसरातील बिंझाणी विद्यालयजवळ एक वृद्ध लकवाग्रस्त बेवारस व्यक्ती आढळून आली. यावेळी सदर व्यक्तीशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करून त्यांना निवारागृहात आणण्यात आले असता त्यांनी सहा महिन्यांपासून कुटुंबियांशी दूर असून घरी जाण्याची इच्छा प्रकट केली. त्यांचेसोबत चर्चेदरम्यान त्यांचा संपूर्ण रहिवाशी पत्ता घेण्यात आला. सुनील पारधी हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ठाणा या गावचे रहिवासी असल्याचे समजताच समाजकल्याण विभागाच्या चमूने सदर इसमाला त्यांच्या गावी नेऊन देण्याची व्यवस्था केली. निवाराकेंद्राच्या संचालक मंडळाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना कुटुंबीयांपर्यंत पोहचवून देण्यात आले. बेघर निवारा केंद्राच्या चमूने यावेळी कुटुंबीयांसोबत संवाद साधून त्यांची कहानी सांगितली. कुटुंबातील सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला व्यक्ती अचानक घरी आलेला बघून कुटुंबातील सदस्यांना आणि सहा महिन्यांनंतर कुटुंबाची भेट झाल्यामुळे सुनील पारधी यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. या भेटीमुळे साऱ्यांचेच डोळे पाणावले. केवळ बेघरांना निवारा देण्यापुरतेच मर्यादित न राहता एका व्यक्तीला त्यांच्या कुटुंबीयांची भेट करवून दिल्याबद्दल बेघर निवारा केंद्राच्या चमूचे आणि नागपूर महानगरपालिकेचे कौतुक होत आहे.